

शुद्धिपत्रक-प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक  
व उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ  
महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व  
व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन शुद्धिपत्रक क्र. संकीर्ण- २०१८/प्र.क्र.३९७/टीएनटी-१,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : १२ जून, २०१९

- वाचा :- १) शासन निर्णय, समक्रमांक दि.०७/०२/२०१९.  
२) शासन शुद्धिपत्रक सम क्रमांक दि. २५.०२.२०१९.  
३) शासन शुद्धिपत्रक सम क्रमांक दि. १६.०५.२०१९.  
४) संचालक, विद्या प्राधिकरण यांचे पत्र क्र. मराशैसंप्रप/अविवि/ शैअर्हता/२०१८-  
१९/२३७३, दि. ०३.०६.२०१९.  
५) संचालक, विद्या प्राधिकरण यांचे पत्र क्र. मराशैसंप्रप/अविवि/ शैअर्हता/२०१८-  
१९/२४०३, दि. ०६.०६.२०१९.

**शुद्धिपत्रक :-**

वाचा येथील शासन शुद्धिपत्रक दि.२५.०२.२०१९ मधील परिशिष्ट "ब" ते "ड" मध्ये पुढील  
प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत:-

परिशिष्ट	अनुक्रमांक	सुधारणा
ब	४	इयत्ता ६ वी ते ८ वी शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेमधील “मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित/संख्याशास्त्र विषयातील पदवी” याऐवजी "मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित/संख्याशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स/कम्प्युटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवी" अशी सुधारणा करण्यात येत आहे.
ब	५	इयत्ता ६ वी ते ८ वी शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेमधील “मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/जीव विज्ञान (Life Sciences)/पर्यावरणशास्त्र विषयातील पदवी” याऐवजी "मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र /रसायनशास्त्र/ वनस्पतीशास्त्र /प्राणीशास्त्र / जीव विज्ञान (Life Sciences)/ पर्यावरणशास्त्र/सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) / जैवतंत्रज्ञान (Biotechnology)/जीवरसायनशास्त्र (Biochemistry)/ कृषीशास्त्र विषयातील पदवी" अशी सुधारणा करण्यात येत आहे.

परिशिष्ट	अनुक्रमांक	सुधारणा
ब	६	इयत्ता ६ वी ते ८ वी शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेमधील “मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास/भूगोल/ अर्थशास्त्र/ राज्यशास्त्र/समाजशास्त्र विषयातील पदवी” याऐवजी "मान्यताप्राप्त विद्यापीठाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास/ भूगोल/ अर्थशास्त्र/ राज्यशास्त्र/ समाजशास्त्र/ लोकप्रशासन विषयातील पदवी" अशी सुधारणा करण्यात येत आहे.
क	४	इयत्ता ९ वी व १० वी शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेमधील “मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित/संख्याशास्त्र विषयातील पदवी” याऐवजी "मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित/ संख्याशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स/कम्प्युटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवी" अशी सुधारणा करण्यात येत आहे.
क	५	इयत्ता ९ वी व १० वी शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेमधील “मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/जीव विज्ञान (Life Sciences)/पर्यावरणशास्त्र विषयातील पदवी” याऐवजी "मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र /रसायनशास्त्र/ वनस्पतीशास्त्र /प्राणीशास्त्र / जीव विज्ञान (Life Sciences)/पर्यावरणशास्त्र/ सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) / जैवतंत्रज्ञान (Biotechnology) / जीवरसायनशास्त्र (Biochemistry)/ कृषीशास्त्र विषयातील पदवी" अशी सुधारणा करण्यात येत आहे.
क	९	इयत्ता ९ वी व १० वी शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेमधील “मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास/भूगोल/समाजशास्त्र/राज्यशास्त्र/अर्थशास्त्र विषयातील पदवी” याऐवजी "मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास/ भूगोल/ समाजशास्त्र/राज्यशास्त्र/अर्थशास्त्र/लोकप्रशासन विषयातील पदवी" अशी सुधारणा करण्यात येत आहे.
ड	६	अध्यापनाच्या विषयामध्ये " लोकप्रशासन" या विषयाचा समावेश करण्यात येत आहे.

२. सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१९०६१२१७१६३४२९२१ असा आहे. हे शुद्धिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( स्वप्निल कापडणीस )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ३) मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद/विधान सभा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ४) मा. मंत्री (शालेय शिक्षण ) यांचे खाजगी सचिव.
- ५) मा. मंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव.
- ६) मा. राज्यमंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव.
- ७) मा. विधान परिषद/विधान सभा सदस्य (सर्व), विधान भवन, मुंबई.
- ८) मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक.
- ९) अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई.
- १०) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव, (सर्व) मंत्रालय, मुंबई.
- ११) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १२) आयुक्त, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, पुणे.
- १३) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १४) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १५) संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे.
- १६) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.
- १७) विभागीय आयुक्त (महसूल विभाग) सर्व
- १८) सर्व जिल्हाधिकारी,
- १९) आयुक्त, महानगरपालिका (सर्व)

- २०) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
- २१) मुख्य अधिकारी, नगर पालिका/नगर परिषद (सर्व)
- २२) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक.
- २३) सर्व सहसचिव/उपसचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई.
- २४) सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद.
- २५) शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम), मुंबई
- २५) निवड नस्ती (टिएनटी-१).